

पाठ्यक्रम

कलागट : चित्र-शिल्प

विषय - कलाशिक्षण

इयत्ता ४ थी

घटक	उपघटक	उपक्रम / उपक्रम व्याप्ती	साधन-साहित्य	अध्ययन निष्पत्ती
चित्र	रेखांकन	<ul style="list-style-type: none"> रेशा बारीक रेशा, छेदक रेशा आकार गोल आकार, त्रिकोणी आकार, चौकोणी आकार. वरील आकारांवर आधारित पाने, फुले, फळे, वर्स्टू, यांचे आकार रेखाटन. 	<ul style="list-style-type: none"> कागद, पेन्सिल, लंगीत, पेन्सिली, फलक, भिंत, रंगीत खडू, गेरु, स्केचपेन, वैक्स क्रेयॅन्स, पेरस्टल्स, परिसरातील उपलब्ध अन्य साहित्य. 	<ul style="list-style-type: none"> बारीक रेशा, छेदक रेशा जाणून घेतात व रेखाटन करतात. कोणत्याही यांत्रिक साधनांशिवाय रेशांचे रेखाटन करून गोल, त्रिकोणी व चौकोणी आकारांवर आधारित पाने, फुले, फळे, वर्स्टू यांचे आकार रेखाटण्याचा सराव करतात. रेखाटनासाठी विविध रंग माध्यमाचा अनुभव घेतात. रेशा व आकारांतील फरक जाणून घेतात. भौमितिक व नैसर्गिक आकारांचा संबंध जोडतात.
स्मरणचित्र		<ul style="list-style-type: none"> परिचित सोऱ्या वर्स्टू, घर, वर्ग, मित्र, कुटुंब, शाळा परिसर व छोट्या प्रसंगांचे चित्रण 	<ul style="list-style-type: none"> कागद, पेन्सिल, लंगीत पेन्सिली, फलक भिंत, रंगीत खडू, गेरु, स्केचपेन, वैक्स क्रेयॅन्स, पेरस्टल्स, परिसरातील उपलब्ध अन्य साहित्य. 	<ul style="list-style-type: none"> परिस्मरातील विविध प्रसंग, घटना, दृश्यांचे निरीक्षण करतात. दिलेल्या घटकांची स्वतंत्र/एकत्रित रेखाटने करतात. मनातील भाव चित्रात व्यक्त करतात. कुटुंब, शाळा, माझे घर इ. गोष्टी व छोट्या प्रसंगांवर लित्रण करतात.
कल्पनाचित्र		<ul style="list-style-type: none"> काल्पनिक कथा, गोष्टीतील प्रसंग. पाठ्यपुस्तकातील कथा, कविता. साहस्रकथा इत्यादी. 	<ul style="list-style-type: none"> कागद, पेन्सिल, लंगीत पेन्सिली, फलक भिंत, रंगीत खडू, गेरु, स्केचपेन, वैक्स क्रेयॅन्स, पेरस्टल्स, कथा-कविता आणि गोष्टीची पुस्तके, साहस्रकथा संग्रह, पाठ्यपुस्तके 	<ul style="list-style-type: none"> काल्पनिक कथा, गोष्टी व पाठ्यपुस्तकातील गोष्टी, कविता, साहस्रकथा जाणून घेतात. स्वतःच्या कल्पना प्रभावीपणे मांडतात. रेखाटनात कल्पकतेने साचा वापर करतात. चित्रातील रेखाटनाच्या व साकामाच्या नीटनेटकेपणाचे महत्त्व जाणतात. रेखाटलेल्या चित्राबदल स्वतःचे विचार व्यक्त करतात.

इयत्ता ४ थी

घटक	उपघटक	उपक्रम / उपक्रम व्याप्ती	साधन-साहित्य	अध्ययन निष्पत्ती
नक्षीकाम (सजावट)		<ul style="list-style-type: none"> • रेशा, नैसर्गिक आकार, भौमितिक आकार, मुक्त आकार, पाने, फुले, मासे, फुलपाखर यांसारख्या आकारांचा नक्षीकामासाठी वापर. • आवडीचे रंगसाहित्य व मुद्रांत्र, कोलाज यांसारख्या तंत्राचा सजावटीसाठी स्वतंत्र किंवा एकत्रितपणे उपयोग. 	<ul style="list-style-type: none"> कागद, पेन्सिल, रंगीत पेन्सिली, फलक भित, रंगीत खडू, गेरु, स्फेचपेन, वैवस्त क्रेयॉन्स, पेस्टल्स, विविध रंग व पेताचे कागद, खळ, डिंक, रंग, शाई, परिसरातील उपलब्ध अन्य साहित्य तसेच भेंडी, कांदा, बटाटा व ठसे घेता घेतील बाटा अशा अन्य वस्तू. 	<ul style="list-style-type: none"> • ठिपके, रेशा व गोल/त्रिकोण/चौकोन व नैसर्गिक आकार यांसारख्या आकारांची आवडीप्रमाणे मांडणी करतात. • आवडीच्या बाह्य आकारात सजावट करतात. • सजावटीसाठी आवडीच्या रंग माध्यमाचा वापर करतात. • सौंदर्यनिर्मितीसाठी मुद्रांत्र/कोलाज तंत्राचा वापर करतात. • नीटनेटकेपणाचे महत्त्व जाणतात. • ठसेकामासाठी परिसरातील वस्तूंचा संग्रह करतात.
सुलेखन		<ul style="list-style-type: none"> • अक्षर / अंकांची वळणे. • अक्षर वळणाचे गट. • अक्षर/अंकांची उंची, रुंदी व प्रमाणबद्धता. 	<ul style="list-style-type: none"> पेन्सिल, मॅंजिक रस्तेट, साधी पाटी व लेखणी, रंगीत खडू, कागद, फेन, जेलपेन, स्फेचपेन, दुर्घी वही, पुस्तीच्या वहाचा. 	<ul style="list-style-type: none"> • अक्षर व अंकांची वळणे जाणून घेतात. गट ठरवितात. • अक्षर/अंकांची उंची, रुंदी यामधील प्रमाणबद्धता समजून घेतात. • अक्षर-अंक लेखनाचा सराव करतात.
शिल्प	मातीशिल्प	<ul style="list-style-type: none"> • गोल, दंडगोल इ. घनाकारावर आधारित फळे, वस्तू. 	<ul style="list-style-type: none"> परिसरातील उपलब्ध योग्य माती, रंगीत माती (फ्ले-वळे), कुंभारी माती, शाहू माती. 	<ul style="list-style-type: none"> • मातकामासाठी योग्य माती तयार करतात. • माती हाताळ्याचे कौशल्य जाणून घेतात. • गोल, चौकोन, शाहू इत्यादी घनाकार तयार करतात व आकारातील फरक अनुभवात. • सूचित आकारांवर आधारित सोऱ्या आकारांतील फळांचे, वस्तूंचे घनाकार तयार करतात.

इयत्ता ४ थी

घटक	उपघटक	उपक्रम / उपक्रम व्याप्ती	साधन-साहित्य	अध्ययन-साहित्य	अध्ययन निष्पत्ती
	कागदशिल्प	<ul style="list-style-type: none"> • कागद फाडणे/घडऱ्या घालणे/चिकटवणे. • कागदाच्या सोप्या वर्स्टू त्रिमित वरस्टूंची कागदाने सजावट. 	<ul style="list-style-type: none"> सोनेरी-रुपरी कागद, घोटीव कागद, पतंगी वृत्तपत्रे, पत्रिकांचे कागद, खाकी कागद, क्रेप पेपर यांसाऱ्यावर अन्य जाड-पातळ कागद, डिंक इ. तसेच सहज उपलब्ध होईल असे इतर साहित्य. 	<ul style="list-style-type: none"> • विविध प्रकारच्या कागदांची ओळख सांगतात. • विविध आकारात कागद हाताने फाडतात, कागदाला घडऱ्या घालतात, कागद चिकटवितात. • कागद फाडणे, घडी घालणे व चिकटविण्याचा अनुभव घेतात. • कागदाच्या सोप्या वर्स्टू तथार करतात/वरस्टूंची सजावट करतात. • वरस्टूंवर कागदाची सजावट करतात. 	
अन्य माध्यमाचे शिल्प		<ul style="list-style-type: none"> • निरुपयोगी/निकारी अथवा अन्य वरस्टूंच्या वापरातून सजावट/शिल्पनिर्मिती. 	<ul style="list-style-type: none"> निरुपयोगी वर्स्टू शिकारी कागदी खोकी, खेळणी, पणती, गाडगे (बोळके), बिया, टरफले, शंख, शिंपले, मणी, लेस, दोरा, टिकल्या, खळ, डिक 	<ul style="list-style-type: none"> • परिस्थरातील निरुपयोगी/निकारी वरस्टूंचा संग्रह करतात. • सजावटीसाठी योग्य वरस्टूंची निवड करतात. • त्रिमित वरस्टूच्या पृष्ठभागावर अन्य निरुपयोगी वरस्टू चिकटवून सजावट करतात. • नीटनेटकेपणाचे महत्त्व जाणतात. • वर्स्टू सजावटीमधून नवनिर्मितीचा आनंद घेतात. 	

पाठ्यक्रम

कलागट : संगीत (गायन-वादन)

विषय - कलाशिक्षण

इयत्ता ४ थी

घटक	उपघटक	उपक्रम/उपक्रम व्याप्ति	साधन-साहित्य	अध्ययन निष्पत्ती
गायन	बडबड गीते	कथगीते सादरीकरण (मानवनिर्मित गोष्टी उदा. चुक चुक अगीनाडी, लालटांगा इ.)	सी.डी. प्लेआर, हार्मोनियम, तालवाद्ये	<ul style="list-style-type: none"> गीतातील विशिष्ट पात्रांची नवक्यल करतात. गीतातील आशयानुसूप कृती करतात. नवीन गीतप्रकार (काव्यातून कथा) समजून घेऊन गातात.
समूहगीत		<ul style="list-style-type: none"> पाठ्यपुस्तकातील कविता टेपेरेकॉर्डर, सी.डी. प्लेआर, देशभक्तीपर गीत (देशाचे वर्णन करणारे) निसर्गात 	<ul style="list-style-type: none"> हार्मोनियम, LCD प्रोजेक्टर, पाठ्यपुस्तक 	<ul style="list-style-type: none"> देशभक्तीची भावना वाढीस लागते. निसर्गांगीतातून निसांचे नियम समजून घेतात. निसांतील फळे, फुले, वेली, डोगर इ. गोष्टीविषयी प्रेम निर्माण होते. कवितेचा भावार्थ समजून तालासुरात गातात.
लोकगीत		इतर भाषेतील लोकगीत उदा. गुजराती गरबा गीत	हार्मोनियम, सी.डी. प्लेआर, उपलब्ध तालवाद्ये,	<ul style="list-style-type: none"> भाषिक सौंदर्याचा आनंद घेतात. एकात्मताभाव वाढीस लागतो. निराळ्या भाषेतील गीत गातात.
स्वरालंकार		स्वरांचा परिचय मूळ स्वरांचे दोन सोपे अलंकार (२-२ स्वर व ३-३ स्वर असलेले)	हार्मोनियम	<ul style="list-style-type: none"> स्वरसमूहाची मांडणी समजू. लागतात. स्वरालंकार गाऊ लागतात.
वादन	वादन परिचय	तबला व हार्मोनियम या वाद्यांचा परिचय	हार्मोनियम, तबला, चित्रे, प्रतिकृती, कृतिपुस्तिका	<ul style="list-style-type: none"> तबला व हार्मोनियम या वाद्यांची रुक्णा व माहिती समजू घेतात. संबंधित वाद्याच्या साथीचे महत्त्व जाणून घेतात.
पाश्वरसंगीत		टाळ, खंजिरी, तबला या वाद्यांतून आधाताद्वारे तालरचना. (१ ते ८ किंवा १६ आकड्यांपर्यंत)	तालवाद्या, हाताच्या टाळ्या	<ul style="list-style-type: none"> गीत-नृत्याला पोषक तालरचना करू लागतात. एकमेकांना पूरक अशी साथ देतात. पाश्वरसंगीताला पोषक तालरचना करू लागतात.

प्रा. शि. अऱ्यासक्रम २०१२ - भाषेतर विषय : भाग - १ : इयत्ता १ ली ते ५ वी : कलाशिक्षण : (२७०)

पाठ्यक्रम

कलागट : संगीत (नृत्य)

विषय – कलाशिक्षण		इयत्ता ४ थी	
घटक	उपघटक	उपक्रम / उपक्रम व्याप्ती	साधन-साहित्य
नृत्य	हालचाली	असंयुक्त हस्तमुदा पताका, त्रिपताका, अर्धपताका, कर्तिमुख, मधुराख्य संयुक्त हस्तमुदा अंजली, कपोता, पुष्पपुट, कर्कट.	हातांची बोटे, कृती, चित्र, शब्दसंदेश • महाराष्ट्रातील लोकनृत्याची माहिती करून घेतात. • विविध हस्तमुदांच्या कृती समजून घेऊन सराव करतात. • गण्यातील आशयानुरूप, हस्तमुद्रांचा उपयोग करतात. • हस्तमुद्रांची दैनंदिन व्यवहाराशी सांगड घालतात. (उदा. जा, ये, बैस, नमस्कार, हाताची औंजळ इ.) • भावना अभिव्यक्तीसाठी हस्तमुद्रांचा उपयोग करतात.
नृत्य परिचय		लोकनृत्य परिचय (माहिती) • महाराष्ट्रातील लोकनृत्य उदा. शेतकरी नृत्य, कोळीनृत्य यांसारखे	उपलब्ध दृक्-शास्य माध्यमे, चित्र • महाराष्ट्रातील लोकनृत्याचे प्रकार व माहिती जाणून घेतात. • दूरदर्शनासारख्या दृक्-शास्य साधनावर प्रसारित होणाऱ्या लोकनृत्याचे निरीक्षण करतात. • नृत्यप्रसंगेतील लोकनृत्याचे महत्व समजून घेतात.
अभिनय गीत		महाराष्ट्रातील लोकनृत्य उदा. शेतकरीनृत्य, कोळीनृत्य यांसारखे	पूर्वध्वनिमुद्रित किंवा उपलब्ध लोकनृत्य गीत, हार्मोनियम, तबला, ढोलक मृत्य

पाठ्यक्रम

कलागत : नाट्य

विषय - कलाशिक्षण

इयत्ता ४ थी

घटक	उपघटक	उपक्रम / उपक्रम व्याप्ती	साधन-साहित्य	अध्ययन निष्पत्ती
नाट्य	पायाभूत हालचाली	<ul style="list-style-type: none"> संवादाशिवाय कृती (मुकाभिन्य) उदा. वेयक्रितक कृती, चव घेणे, वास घेणे. घरातील लहान लहान प्रसंग, परिस्तरातील प्रसंग 	शब्दसूचना	<ul style="list-style-type: none"> विविध कृतींचे निरीक्षण करतात. कुर्लांतून भावभावना प्रकट करतात. स्वतंत्रपणे विचार करून कृती करतात. कुटुंबातील व्यवर्तीचे निरीक्षण करून अनुकरण /नकला करतात.
वाचिक अभिनय / अनुभव कथन		<ul style="list-style-type: none"> पाठ्यपुस्तकातील पाठाचे पाठ्यपुस्तक, गोष्टीची पुस्तके. पाठ्यपुस्तकातील संवाद, कविता, कथा याचे वाचन. काल्पनिक कथा, परिकथा, गोष्टीतील प्रसंग. अनुभव कथन 	<ul style="list-style-type: none"> पाठ्यपुस्तकातील पाठांचा आशय लक्षात घेऊन वाचन करतात. संवाद, कविता, कथानक वाचिक अभिनयातून सादर करतात. कवितेतील ताळ, लय समजून घेतात. काल्पनिक कथा, गोष्टी, परिकथा जाणून घेतात. स्वतःच्या कल्पना व अनुभव यांचे कथन करतात. 	
सादरीकरण / एकात्मिक सादरीकरण		<ul style="list-style-type: none"> एकात्मिक पदधर्तीने काल्पनिक कथा परिकथा, कविता गोष्टीतील प्रसंग (वित्र-शिल्प, नृत्य, गायन-वादन याचा उपयोग) 	<ul style="list-style-type: none"> पाठ्यपुस्तके, गोष्टीची पुस्तके, निविध वाद्ये, सी. डी. प्लेअर, टेपरेकॉर्ड. 	<ul style="list-style-type: none"> विविध प्रसंग, कल्पनिक कथा, गोष्टी, कविता, परिकथा पुस्तके यांचे गायन-वादन, वित्र-शिल्प, नृत्य यांचा उपयोग करून साधनाविषयी चर्चा करतात, निरीक्षण करतात. सादरीकरणाविषयी चर्चा करतात, निरीक्षण करतात. योग्य सादरीकरणाला दाद देतात.

इयत्ता ४ थी

घटक	उपघटक	उपक्रम / उपक्रम व्याप्ती	साधन-साहित्य	अध्ययन निष्पत्ती
कलासारूम शिएटर (वर्णनाट्यगृह)	पडदा, रंगमंच, प्रेक्षागृह, बाजूचा भाग (विंज)	• पडदा, रंगमंच, प्रेक्षागृह, वर्ग, विद्यार्थी, वगातील उपलब्ध साहित्य	सार्वजनिक उत्सवातील तात्पुरत्या उभारलेल्या संगमंचाची माहिती जाणून घेतात.	<ul style="list-style-type: none"> सार्वजनिक उत्सवातील तात्पुरत्या उभारलेल्या संगमंचाची माहिती जाणून घेतात.
नेपथ्य व तांत्रिक अंगे	नेपथ्याविषयी माहिती • घर, शाळा, निसर्ग व चेहऱ्याचे वर्णन. • विविध व्यवसायांतील पोषाख • राहणीमान.	परिसरातील उपलब्ध साहित्य	नेपथ्याविषयी साहित्याची माहिती जाणून घेतात व साहित्याचे संकलन करतात. नेपथ्याविषयी आवश्यक बाबीचे निरीक्षण करतात. उदा. घर, शाळा, निसर्ग, परिसरातील विविध व्यवसायांतील व्यक्तींचे निरीक्षण करतात. पोषाख, राहणीमानाचे वर्णन करतात. रंगभूषा व वेशभूषा जाणून घेतात.	<ul style="list-style-type: none"> नेपथ्याविषयी साहित्याची माहिती जाणून घेतात व साहित्याचे संकलन करतात. नेपथ्याविषयी आवश्यक बाबीचे निरीक्षण करतात. उदा. परिसरातील विविध व्यवसायांतील व्यक्तींचे निरीक्षण करतात. पोषाख, राहणीमानाचे वर्णन करतात. रंगभूषा व वेशभूषा जाणून घेतात.

पाठ्यक्रम

कलागट : चित्र-शिल्प

विषय – कलाशिक्षण

इयत्ता ५ वी

घटक	उपघटक	उपक्रम / उपक्रम व्याप्ती	साधन-साहित्य	अध्ययन निष्पत्ती	
				विषय – कलाशिक्षण	इयत्ता ५ वी
चित्र	रेखांकन	• रेषा लयदार रेषा, छेदक रेषा मानवनिर्मित वस्तुये व निसगनिर्मित घटकांचे आकार	कागद, पेन्सिल, रंगीत पेन्सिली, चारकोल, स्टिक्स, शाईचा पेन, जेल पेन, स्केचपेन, फलक भिंत, रंगीत खडू, गेरु, वैक्स क्रेयॉन्स, पेरस्टल्स, परिसरातील उपलब्ध अन्य साहित्य	<ul style="list-style-type: none"> लयदार रेषा व छेदक रेषा यांची ओळख करून घेतात. मानवाकृतीचे रेखाटन करतात. मानवनिर्मित वस्तू, निसगनिर्मित घटकांचे आकार जाणून घेतात, आकार रेखाटनाचा साराव करतात. निसगरातील विविध आकार व रंग यांचे निरीक्षण करतात. निसगरातील माध्यमे हाताळून रेखाटनाचा अनुभव घेतात. विविध प्रकारचे आकार ओळखतात. सूचित वस्तू, घटकावर आधारित रेखाटन करतात. 	<ul style="list-style-type: none"> परिसरातील विविध प्रसंग, घटना, दृश्यांचे निरीक्षण करतात. दिलेल्या घटकांची स्वतंत्र / एकत्रित रेखाटने करतात. मानातील भाव चित्रात व्यक्त करतात. कुटुंब, शाळा व परिसर, खेळ, सण, उत्सव यांसारख्या प्रसंगावर चित्रण करतात.
स्मरणचित्र		• कुटुंब, शाळा व परिसरातील दृश्य. • खेळ, सण/उत्सव इत्यादीवर आधारित छोट्या प्रसंगाचे चित्रण.	कागद, पेन्सिल, रंगीत पेन्सिली, फलक भिंत, रंगीत खडू, गेरु, शाईचा पेन, स्केचपेन, चारकोल, स्टिक्स, वैक्स क्रेयॉन्स, पेरस्टल्स, परिसरातील उपलब्ध अन्य साहित्य	<ul style="list-style-type: none"> परिसरातील विविध प्रसंग, घटना, दृश्यांचे निरीक्षण करतात. दिलेल्या घटकांची स्वतंत्र / एकत्रित रेखाटने करतात. मानातील भाव चित्रात व्यक्त करतात. कुटुंब, शाळा व परिसर, खेळ, सण, उत्सव यांसारख्या प्रसंगावर चित्रण करतात. 	<ul style="list-style-type: none"> परिसरातील विविध प्रसंग, घटना, दृश्यांचे निरीक्षण करतात. जाणून घेतात. स्वतःच्या कल्पना मुल्यपणे मांडतात. रेखाटनात कल्पकतेने साचा वापर करतात. चित्रातील रेखाटन व रंगकामाच्या नीटनेतेकेपणाचे महत्त्व जाणतात. रेखाटलेल्या चित्राबदल स्वतःचे मत व्यक्त करतात.
कल्पनाचित्र		• काल्पनिक कथा, परिचित कथा, पंचतात्रातील गोष्टी व पाठ्यपुस्तकातील कथा, कविता	कागद, पेन्सिल, रंगीत पेन्सिली, वैक्स क्रेयॉन्स, पेरस्टल्स, फलक भिंत, रंगीत खडू, गेरु, पाठ्यपुस्तकांकी, गोष्टीची पुस्तके, कवितासंग्रह, साहित्य.	<ul style="list-style-type: none"> पाठ्यपुस्तकातील व इतर गोष्टी, काल्पनिक कथा, कविता जाणून घेतात. स्वतःच्या कल्पना मुल्यपणे मांडतात. रेखाटनात कल्पकतेने साचा वापर करतात. चित्रातील रेखाटन व रंगकामाच्या नीटनेतेकेपणाचे महत्त्व जाणतात. रेखाटलेल्या चित्राबदल स्वतःचे मत व्यक्त करतात. 	<ul style="list-style-type: none"> पाठ्यपुस्तकातील व इतर गोष्टी, काल्पनिक कथा, कविता जाणून घेतात. स्वतःच्या कल्पना मुल्यपणे मांडतात. रेखाटनात कल्पकतेने साचा वापर करतात. चित्रातील रेखाटन व रंगकामाच्या नीटनेतेकेपणाचे महत्त्व जाणतात. रेखाटलेल्या चित्राबदल स्वतःचे मत व्यक्त करतात.

प्रा. शि. अभ्यासक्रम २०१२ – भाषेतर विषय : भाग – १ : इयत्ता १ ली ते ५ वी : कलाशिक्षण : (२७४)

इयत्ता ५ वी

घटक	उपघटक	उपक्रम / उपक्रम व्याप्ती	साधन-साहित्य	अध्ययन निष्पत्ती
नक्षीकाम (सजावट)	• रेशा, नेसर्गिक, भौमिक विधि कागद, पेन्सिल, संगीत खड्ड, गोरु, स्केबपेन, वैक्स क्रेयॉन्स, पेरस्टल्स, विधिंशील कागद, खळ, डिंक, रंग, शाई, परिस्थातील उपलब्ध अन्य साहित्य, विधिंशील पोतांचे कागद, एस्ट्रो चिंद्या, बांगळांचे तुकडे, दोरा, तसेच भेंडी, कांदा बटाटा व ठसे घेता येतील किंवा एकत्रितपणे उपयोग	कागद, पेन्सिल, संगीत खड्ड, गोरु, स्केबपेन, वैक्स क्रेयॉन्स, पेरस्टल्स, विधिंशील कागद, खळ, डिंक, रंग, शाई, परिस्थातील उपलब्ध अन्य साहित्य, विधिंशील पोतांचे कागद, एस्ट्रो चिंद्या, बांगळांचे तुकडे, दोरा, तसेच भेंडी, कांदा बटाटा व ठसे घेता येतील किंवा एकत्रितपणे उपयोग	• सूचित आकारांची आवडीप्रमाणे मांडणी करतात. • आवडीच्या बाह्यआकारात सजावट करतात. • सजावटीसाठी आवडीच्या सामाध्यमाचा वापर करतात.	
सुलेखन	• अक्षरे, शब्द आणि ओळीमधील अंतर, अक्षरांच्या उंची-जाडीनुसार लेखन. एकरेधीवर लिहिण्याची पदथत.	पेन्सिल, मॉजिक स्लेट, साधी पाटी, संगीत खड्ड, कागद, पेन, शाईचा पेन, जेल पेन, स्केच पेन, एकरेधी वही, पुस्तीच्या वह्या.	• दोन अक्षरे, शब्द आणि ओळीमधील योग्य अंतर समजून घेतात. • अक्षरांच्या उंचीनुसार जाडीचे प्रमाण समजून घेतात. • एक रेधी वहीवर लेखनाची पदथत समजून घेऊन लेखनाचा सराव करतात.	
वरस्तूचित्र	• दैनंदिन वापरातील वरस्तू, एकडुसन्यांची संबंधित दोन वरस्तूचा समूह.	घरात वापरल्या जाणाऱ्या मानवनिषित वरस्तू खेळ/ स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या वरस्तू विजेवर चालणाऱ्या वरस्तू कुंभार-कामातून तयार झालेल्या वरस्तू निष्कानिष्ट फळे, फळभाजी, कागद, पेन्सिल, संगीत पेन्सिल, स्केबपेन, रंगीतखड्ड, वैक्स क्रेयॉन्स, पेरस्टल्स, रंग इ.	• मानवनिषित वरस्तू व निष्कानिष्ट घटकांचे निरीक्षण करतात. • वरस्तू, फळे, फळभाजा यांचे आकार व लहानमोठेपणा यांतील फळक समजून घेतात आणि योग्य सांगे वरस्तूचे चित्रण करतात. • परिचित वरस्तू योग्य रेखाटन करतात. • आवडीच्या सांगे वरस्तूचे साकाम करतात.	

इयत्ता ५ वी

घटक	उपघटक	उपक्रम / उपक्रम व्याप्ती	साधन - साहित्य	अध्ययन निष्पत्ती
शिल्प मातीशिल्प	गोल, चौकोन, दंडोल, शंकु इत्यादी घनाकारावर आधारित वर्स्टू, पक्षी, प्राणी, खेळणी इ.	परिस्मारील उपलब्ध योग्य माती, लंगीत माती (प्लेट), कुंभारी माती, शाहू, गोल, चौकोन, दंडोल, शंकु इत्यादी घनाकार तथा करतात व आकारातील फरक ओळखतात.	मातकामासाठी योग्य माती तथार करतात. माती हाताळ्याचे कौशलत्य जाणून घेतात. गोल, चौकोन, दंडोल, शंकु इत्यादी घनाकार तथार करतात व आकारातील फरक ओळखतात. सूचित घनाकारांवर आधारित वर्स्टू, प्राणी, पक्षी, बाहुत्या, खेळणी इ. तथार करतात.	
कागदशिल्प	कागद फाडणे/घड्या घालणे/ चिकटविणे	वृत्तपत्रे, जुनी मासिके, पत्रिकांचे कागद, पतंगी कागद, घोटीव कागद, सोनेरी रुपेसी कागद, खाकी कागद-पेपर, अन्य कागद-पातळ कागद, डिंक-मुखवटे इ.	विविध प्रकारच्या कागदांची ओळख सांगतात. कागद हाताने किंवा कात्रीने फाडतात, घड्या घालतात. कागद चिकटवितात. कागद फाडणे, घडी घालणे व चिकटविण्याचा अनुभव घेतात. कागदाच्या सोप्या वर्स्टू, जाड-पातळ कागद, डिंक-खळ कात्री व सहज उपलब्ध होईल असे इतर साहित्य.	विविध प्रकारच्या कागदांची ओळख सांगतात. कागद हाताने किंवा कात्रीने फाडतात, घड्या घालतात. कागद चिकटवितात. कागद फाडणे, घडी घालणे व चिकटविण्याचा अनुभव घेतात. कागदाच्या सोप्या वर्स्टू, तथार करतात/वर्स्टूंची सजावट करतात. कागदपासून नावीन्यपूर्ण वर्स्टू, बनविण्याचे कोशलत्य जाणून घेतात.
अन्य माध्यमांचे शिल्प	निरुपयोगी/निकार्मी अथवा अन्य वर्स्टूंच्या वापरांतून सजावट/ शिलपनिर्मिती.	निरुपयोगी वर्स्टू, रिकार्मी पाणी, गाडो (बोळके), बिया, धान्य, टरफले, शंख, शिंपले, मणी, लेस, दोरा, टिकल्या, खेळ-हिंक इत्यादी.	परिस्मारील निरुपयोगी/निकार्मी वर्स्टूंच्या संग्रह करतात. सजावटीसाठी योग्य वर्स्टूंची निवड करतात. त्रिमित वर्स्टूंच्या पृष्ठभागावर अन्य निरुपयोगी वर्स्टू, चिकटवून सजावट करतात. नीटनेटकेपणाचे महत्त्व जाणतात. वर्स्टू, सजावटीमधून नवनिर्मितीचा आनंद घेतात.	

पाठ्यक्रम

विषय – कलाशिक्षण

इयत्ता ५ वी

कलागट : संगीत (गायन-वादन)

घटक	उपघटक	उपक्रम/उपक्रम व्याप्ति	साधन-साहित्य	अध्ययन निष्पत्ती
गायन	समूहगीत	<ul style="list-style-type: none"> वंदेमातरम् देशभक्तीपर गीते (व्यक्तिविशेष संगणारी) पाठ्यपुस्तकालील कविता गायन, चाल लावणे. 	<p>पूर्ण ध्वनिमुद्रित सी.डी., कैमेट इ. उपलब्ध</p> <p>माध्यम, हार्मोनियम, देशभक्तीपर गीतांची पुस्तके, पाठ्यपुस्तके</p>	<ul style="list-style-type: none"> ‘वंदेमातरम्’ वारंवार ऐकून योथ उच्चार व चाल समजून घेतात. • व्यक्तिविशेष समजून घेतात आणि त्याप्रमुख प्रेरणा घेऊन उत्स्फूर्तपणे गीत सादर करतात. • गीतालील अर्थ व भावना समजून गातात. • कविता तालासुरात गातात. • गटानुसार कवितेला चाल लावतात.
स्वरालंकार		<ul style="list-style-type: none"> ४-४ स्वरांचे व ५-५ स्वरांचे नवीन दोन स्वरालंकार. 	हार्मोनियम, शब्दपूर्यना, कृतिपुस्तिका	<ul style="list-style-type: none"> मूळ स्वरांचे नवनवीन रचनाप्रकार समजून घेतात. • स्वरांचे चाढूतार समजतात.
राग परिचय		<ul style="list-style-type: none"> ‘राग’ संकल्पना राग संदर्भालील व्याख्या भूपाली रागाची, प्रचलित गाण्यांदवारे ओळख. 	<p>हार्मोनियम, ध्वनिमुद्रण, (उपलब्ध माध्यम)</p> <p>कृतिपुस्तिका</p>	<ul style="list-style-type: none"> ‘राग’ शब्दाची व्याख्या समजून घेतात. • स्वरांच्या आधारे राग समजून घेतात. • रागासंदर्भात असलेल्या व्याख्या (आरोह, अवरोह, जाती, गानसमय, वर्ज्य रऱ्यर, पकड इ.) समजून घेतात. • ऐकवलेल्या गाण्यावरुन भूपाली राग ओळखू लागतात.
वादन	वादन परिचय	<ul style="list-style-type: none"> ‘ताल’ संकल्पना केरवा तालाचा परिचय या तालात असलेल्या संबंधित गीतांदवारे तालाची ओळख 	<p>तबला, तबला चित्र,</p> <p>प्रतिकृती, तवता,</p> <p>कृतिपुस्तिका</p>	<ul style="list-style-type: none"> • व्याख्येतून तालाची संकल्पना समजून घेतात. • ‘केरवा’ तालाची माहिती (सम, काल, खंड इ.) समजून घेतात. • ‘केरवा’ ताल मुख्येतून करतात. • तबल्यावर वाजवलेला ‘केरवा’ तालाचा ठेका ओळखतात. • (केरवा तालातील) गाणी ऐकवल्यावर ‘ताल’ ओळखतात.

इयत्ता ५ वी

घटक	उपघटक	उपक्रम / उपक्रम व्याप्ती	साधन-साहित्य	अध्ययन निष्पत्ती
पाश्वेसंगीत	सुरवाद्य व गयनाद्यारे छोट्या-छोट्या स्वरसमूहांचे प्रकार. (२-४ स्वरांमधील धून)	हामोनियम, तालवाद्ये	<ul style="list-style-type: none"> ३-४ स्वरांमध्ये रचना कशी करतात, हे समजून घेतात. छोट्या-छोट्या स्वरसमूहांमधून स्वररचना तयार करतात. स्वत्रं रचना कल्पकतेने करतात. (बनवतात.) रचनानिर्मितिद्वारे नवनिर्मितीचा आनंद घेतात. 	

प्रा. शि. अऱ्यासक्रम २०१२ – भाषेतर विषय : भाग – १ : इयत्ता १ ली ते ५ वी : कलाशिक्षण : (२७८)

पाठ्यक्रम

कलागट : संगीत (नृत्य)		विषय – कलाशिक्षण		इयत्ता ५ वी
घटक	उपघटक	उपक्रम / उपक्रम व्याप्ती	साधन-साहित्य	अध्ययन निष्पत्ती
नृत्य	हालचाली	<ul style="list-style-type: none"> असंयुक्त हस्तमुद्रा अर्थात्, मुळी, शिखर, कपित्थ, सूची संयुक्त हस्तमुद्रा शंख, गरुड, मत्स्य, उत्संग. 	<ul style="list-style-type: none"> कृती, चित्रे, इंसरेन्ट 	<ul style="list-style-type: none"> सूचित केलेल्या हस्तमुद्रांचा अर्थ समजून घेतात. शिक्षककूरीचे निरीक्षण करतात. सुचनेनुसार हस्तमुद्रा सादर करण्याचा सशव करतात. हस्तमुद्रांची दैनंदिन व्यवहाराशी सांगड घालतात. हस्तमुद्रांद्वारे मनातील भावनांची अभियवर्ती करतात. मुक्त अभिनयासाठी हस्तमुद्रांचा उपयोग करतात.
	नृत्य परिचय	<ul style="list-style-type: none"> विविध प्रांतातील लोकनृत्य 	<ul style="list-style-type: none"> वित्र, हस्तपुस्तिका, इंसरेन्ट 	<ul style="list-style-type: none"> विविध प्रांतांतील लोकनृत्यांचा परिचय / ओळख करून घेतात. प्रांतनिहाय लोकनृत्यांच्या नावांची यादी तयार करतात. प्रांतनिहाय लोकनृत्यांची वेशांचे, वेशभूषा व संस्कृतीचे महत्त्व जाणून घेतात. सर्वर्धमासमधावाचे महत्त्व समजून घेतात. नृत्य परंपरेतील लोकनृत्याचे महत्त्व समजून घेतात.
अभिनय गीत	लोकनृत्य	<ul style="list-style-type: none"> पूर्वधनिमुद्रित किंवा उपलब्ध लोकनृत्य गीत, हास्यानियम, तबला, ढोलक, बासरी, सिंधेसायझर, चित्र. 	<ul style="list-style-type: none"> पूर्वधनिमुद्रित किंवा उपलब्ध लोकनृत्य गीत, हास्यानियम, तबला, ढोलक, बासरी, सिंधेसायझर, पंजाबचा-भांगडा यांसारखे) 	<ul style="list-style-type: none"> विविध प्रांतांतील वैशिष्ट्यपूर्ण बोल जाणून घेतात. नृत्यासाठी आवश्यक वाद्यांची माहिती मिळवितात. विविध वाद्यांच्या आवाजाचा परिचय करून घेतात. राष्ट्रीय एकात्मता साधतात. ताल आणि नृथ (लय) यांचा मेळ घालतात. सादरीकरणातून आनंद मिळवतात.

प्रा. शि. अभ्यासक्रम २०१२ – भाषेतर विषय : भाग – १ : इयत्ता १ ली ते ५ वी : कलाशिक्षण : (२७९)

पाठ्यक्रम

कलागट : नाट्य

विषय – कलाशिक्षण

इयत्ता ५ वी

घटक	उपघटक	उपक्रम / उपक्रम व्याप्ती	साधन-साहित्य	अध्ययन निष्पत्ती
नाट्य	पायाभूत हालचाली	<ul style="list-style-type: none"> संवाद विरहित – प्रसंगाचे गटाने सादरीकरण. पाश्वसंगीतावर आधारित संवाद विरहित सादरीकरण. (उदा. खेळ, बागेतील प्रसंग) 	<ul style="list-style-type: none"> विद्यार्थी, उपलब्ध पाश्वसंगीत, विद्यार्थ्यांनी काढलेले आवाज 	<ul style="list-style-type: none"> संवादविरहित प्रसंगाचे गटाने सादरीकरण करतात. संवादविरहित प्रसंगातून भावभावना व्यवत करतात. पाश्वसंगीताचा वापर करून संवाद विरहित प्रसंगाचे सादरीकरण करतात. पाश्वसंगीताचा आनंद घेतात.
वाचिक अभिनय / अनुभवकथन		<ul style="list-style-type: none"> पाठ्यपुस्तकातील नाट्य- घटकांचे, नाट्य-प्रवेशाचे, आणि नाट्य-छटांचे वाचन. अभिनयावर चर्चा व परीक्षण. कौटुंबिक प्रसंगाचे साभिन्य सादरीकरण. 	<ul style="list-style-type: none"> पाठ्यपुस्तके 	<ul style="list-style-type: none"> नाट्यछटा व नाट्य प्रवेशातील भावभावना जाणून घेतात. नाट्यछटेतील व नाट्यप्रवेशातील भावना वाचिक अभिनयातून व्यवत करतात. सादरीकरणानंतर विद्यार्थी चर्चा करतात. चांगल्या सादरीकरणाला दाद देतात व कौतुक करतात. कौटुंबिक प्रसंगाचे निरीक्षण करतात. आत्मविश्वासाने कौटुंबिक प्रसंगाचे साभिन्य सादरीकरण करतात.
सादरीकरण / एकात्मिक सादरीकरण		पाठ्यपुस्तकातील पाठावर नाट्य, चित्र-शिल्प इत्यादींची मदत घेऊन एकात्मिक पद्धतीने मुक्त अथवा विषयानुरूप सादरीकरण.	<ul style="list-style-type: none"> पाठ्यपुस्तके, गोष्टींची पुस्तके, इतर उपयुक्त साहित्य 	<ul style="list-style-type: none"> विविध प्रसंग, विषयानुरूप चित्र-शिल्प, नृत्य, गायन-वादन यांचा उपयोग करून, साभिन्य सादर करतात. सादरीकरणानंतर चर्चा करतात, निरीक्षण करतात. उत्कृष्ट सादरीकरणास दाद देतात.

इयत्ता ५ वी

घटक	उपघटक	उपक्रम / उपक्रम व्याप्ती	साधन-साहित्य	अध्ययन निष्पत्ती
कलासर्कम शिएटर (वर्गनाट्यगृह)	<ul style="list-style-type: none"> मणील पडदा, रांगमंच, प्रेक्षागृह, बाजूवे भाग (विंज) रांगमंच सजावट 	<ul style="list-style-type: none"> वर्ग, विद्यार्थी, वार्तालील उपलब्ध साहित्य, फळा परिसरातील नाट्यगृहाची माहिती घेतात. प्रेक्षागृहाची मांडणी, रचना करतात. परिसराचे निरीक्षण करून कल्पकरते रांगमंच सजावट करतात. फळ्यावर कलाकारांची नावे लिहितात. 	<ul style="list-style-type: none"> परिसरात होणारे सार्वजनिक उत्सव, कार्यक्रमासाठीच्या रांगमंच सजावटीची माहिती घेतात. परिसरातील नाट्यगृहाची माहिती घेतात. प्रेक्षागृहाची मांडणी, रचना करतात. परिसराचे निरीक्षण करून कल्पकरते रांगमंच सजावट करतात. फळ्यावर कलाकारांची नावे लिहितात. 	
नेपथ्य व तांत्रिक अंगे	<ul style="list-style-type: none"> नेपथ्याविषयी माहिती निसर्ग, परिसर 	<ul style="list-style-type: none"> नेपथ्याविषयी माहिती नेसर्गिक व कृत्रिम प्रकाशाची साधने- आरसा, बल्ब, चक्रवकीत कागद, खिडकी, दरवाजा इ. नेसर्गिक व कृत्रिम प्रकाशाचा वापर 	<ul style="list-style-type: none"> परिसरातील उपलब्ध साधन साहित्य, उपलब्ध नेसर्गिक व कृत्रिम साधनाचा कल्पकरते वापर करतात. उपलब्ध साधनाचा कल्पकरते वापर करतात. स्वतंत्र विचार करून नवीन आविष्कार करूण्यास प्रवृत्त होतात. नेसर्गिक प्रकाशाच्या खोतांबद्दल माहिती जाणून घेतात. उपलब्ध कृत्रिम प्रकाशाच्या साधनांचा कल्पकरते वापर करतात. नेसर्गिक व कृत्रिम प्रकाशसाधनांचा कल्पकरते ने करून पाहतात. 	

मूल्यमापन निर्देश

कला शिक्षण या विषयाचे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन करण्यासाठी दि. २० ऑगस्ट, २०१२ च्या शासननिर्णयामध्ये स्वतंत्र सूचना दिल्या आहेत. भाषा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान, गणित इ. विषयांच्या तुलनेने या विषयांमध्ये अधिक मूर्त स्वरूपातील कृती – अभिव्यक्ती प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांकडून अपेक्षित आहेत. हा विषय कौशल्याधिष्ठित आहे. या विषयाबाबत लेखी काम नगण्य आहे. त्यामुळे या विषयाचे केवळ आकारिक मूल्यमापन करायचे असून संकलित मूल्यमापन अपेक्षित नाही. आकारिक मूल्यमापनासाठी विहित केलेल्या आठ साधनतंत्रांपैकी किमान तीन साधन–तंत्रे वापरावयाची आहेत. त्यामध्ये निरीक्षण हे तंत्र वापरणे अनिवार्य आहे परंतु गुणदानामध्ये त्यासाठी भारांश शून्य आहे. उरलेल्या साधनांमधून किमान दोन साधन–तंत्रांची निवड करायची आहे. या विषयाचे कौशल्याधिष्ठित स्वरूप लक्षात घेता प्रात्यक्षिक प्रयोग व उपक्रम–कृती या तंत्रांची निवड प्राधान्याने करावी लागेल. आशयाच्या स्वरूपावरून प्रकल्प आणि तोंडीकाम याही तंत्रांना योग्य ते स्थान द्यावे लागेल. शासननिर्णयानुसार तीन तंत्रांपेक्षा अधिक तंत्रे वापरण्याची मुभा आहे.

गुणदानामध्ये निरीक्षण या तंत्राला शून्य भारांश आहे. इतर तंत्रांना आशय आणि व्याप्ती पाहून योग्य तो भारांश द्यायचा आहे.

विज्ञान–गणित इ. विषयांचे मूल्यमापन जेवढ्या वस्तुनिष्ठेतेने करता येते तसे या विषयातील कृती/कौशल्याचे मूल्यमापन करता येत नाही. त्यामुळे अगदी काटेकोर मूल्यमापनाची अपेक्षा करता येणार नाही. ही या विषयाची मर्यादा आहे. परंतु विद्यार्थ्यांची कृती/आविष्कार कसे असावेत यांच्या निकषांची यादी करून त्यानुसार मूल्यमापन केले तर वस्तुनिष्ठता वाढण्यास मदत होईल.

विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व व त्याचा विकास यांचा वेध घेण्याच्या दृष्टीने या विषयाचे आगळे स्थान आहे. या विषयासंदर्भातील कृती करताना आविष्कार दाखविताना विद्यार्थ्यांचे वर्तन इतर विषयांच्या तुलनेने अधिक नैसर्गिक असते. या अवस्थेत विद्यार्थ्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू सहजपणे लक्षात घेण्याची संधी असते. जाणीवपूर्वक निरीक्षण करून ही संधी घेता येईल. इतर विषयांमध्ये फारशी रुची किंवा प्रगती न दाखवण्यास काही विद्यार्थ्यांना या विषयामध्ये गती असल्याचे जाणवू शकेल. या विद्यार्थ्यांना हेरून या विषयात अधिक प्रगती करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करता येईल. त्यांची या विषयातील रुची कायम राहीवी, कौशल्य वाढावे यादृष्टीने त्यांना वर्गातील/शाळेबाहेरील कार्यक्रम/उपक्रमांत सहभाग देण्याचे नियोजन करता येईल.

या विषयाचे स्वरूप दृश्य/मूर्त असल्यामुळे या विषयातील संपादणूक व या विषयातून होणारा व्यक्तिमत्त्व विकास या विषयीचे मूल्यमापन दैनंदिन तासिकातील कृती–उपक्रम–प्रात्यक्षिके तसेच प्रकल्पातून करणे सहजशक्य आहे. परंतु याचबरोबर इतर विषयांच्या तासिकांमध्येही या विषयांच्या मूल्यमापनाला वाव आहे. उदाहरणार्थ, भाषा शिकविताना चित्रे काढणे, रंग देणे, नृत्य, गायन अशा कृतींचा समावेश असू शकतो. भूगोल, विज्ञानामध्ये भौमितिक आणि मुक्तहस्त आकार काढावे लागतात. त्यामुळे इतर इतर विषयांच्या अध्यापनातून देखील कला विषयासंबंधित

मूल्यमापन करण्याची संधी घेतली पाहिजे. अशाच प्रकारे निरनिराळ्या सहशालेय उपक्रमांचा वापरदेखील या विषयाच्या मूल्यमापनासाठी करता येईल.

या विषयात प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांनी मुक्त आविष्कार करावा; त्यात त्यांच्या कल्पना, सर्जनशीलता, अनुभव यांचे प्रतिबिंब असावे अशी अपेक्षा आहे. स्वतःच्या प्रौढ अनुभवांच्या पाश्वर्भूमीवर कृती एखाद्या विशिष्ट प्रकारे असण्याविषयी आग्रह, सूचना, दुरुस्त्या करणे योग्य ठरणार नाही. मुलांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आनंद यांना धक्का लागणार नाही याची काळजी मूल्यमापन करताना घ्यायला हवी असे वातावरण निर्माण करणे व कायम ठेवणे ही भूमिका शिक्षकांकडून अपेक्षित आहे.

कलाशिक्षण या विषयाचे मूल्यमापन करताना किमान तीन साधने / तंत्रे वापरावयाची असली तरी अभ्यासक्रमातील आशयानुरूप तीनपेक्षा अधिक तंत्रे वापरता येतील. त्यामुळे मूल्यमापन अधिक योग्यप्रमारे होईल. उदा. कलाइतिहास घटकाचे अध्यापन होत असेल तर ऐतिहासिक वास्तूंची माहिती, कलाकारांचा परिचय, माहिती अशा स्वरूपाचे प्रकल्प करता येतील. इथे तोंडी, प्रात्यक्षिक अशी तंत्रे घटकाला पुरेसा न्याय देऊ शकणार नाहीत. तसेच प्रत्यक्ष आणि गाणी म्हणवून घेऊन मूल्यमापन करण्यासाठी तोंडीकाम (शास्त्रीय भागावरचे माहिती विचारणारे प्रश्न) वा प्रात्यक्षिक असेच तंत्र वापरावे लागेल.

कलेमध्ये सादरीकरण आणि कलाकृती (मूर्त) अशा दोन प्रकारच्या आविष्कारांचे मूल्यमापन करावे लागते. चित्र-शिल्प या कलाविष्कारांसाठी प्रत्यक्ष कलाकृती बघून मूल्यमापन म्हणजे चित्रातील रंगसंगती कल्पना इ. तर शिल्पाकृतीतील प्रमाणबद्धता, आकार अशासारख्या बाबींचे परीक्षण करता येईल, असे प्रकल्प, उपक्रम एका ठरावीक वेळी घेऊन नंतर सवडीने त्यांचे मूल्यमापन करण्यास वाव आहे. परंतु संगीत (गायन-वादन-नृत्य), नाट्याच्या बाबत असे करता येणार नाही. सादरीकरणाच्या वेळी किंवा त्यानंतर लगेच निरीक्षण नोंदवावे लागेल.

आविष्कार मूर्त असो की अमूर्त असो, एखाद्याच निरीक्षणावरून विद्यार्थ्यांचे कौशल्य, आवड इत्यादी विषयी निष्कर्ष काढण्याची घाई करणे योग्य ठरणार नाही. वर्गात, शालेय परिसरात, सहशालेय उपक्रमाच्या वेळी सातत्याने निरीक्षण केल्यानंतर याविषयी काही मत तयार होणे शक्य आहे. अशा वेळी केलेल्या नोंदी अधिक वास्तव असतील. सातत्यपूर्ण निरीक्षण करताना काही सामान्य (general) निकष डोळ्यांसमोर ठेवले तर या विषयात संभवणारी व्यक्तिनिष्ठता कमी होईल. उदा. गायनाबाबत :-

- सामूहिक रीतीने घेतल्यास सहभागी होतो.
- एकट्याला गायला सांगितले तरी धीटपणे सहभागी होतो.
- ताल-सूर कळतो - चालीवर तसेच कवितेमधील आशय समजून कविता म्हणतो - अशा प्रकारच्या निकषांची यादी करता येईल.

मूल्यमापनातून प्रगती साधायची असेल तर कलेमध्ये विद्यार्थी जे जे रुची किंवा प्रगती दाखवतील ते त्यांचे यथा योग्य रीतीने कौतुक व्हायला हवे. उणिवा दिसल्यास नाउमेद होणार नाहीत अशा प्रकारे त्यांची सकारात्मक हाताळणी करायला हवी. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) पुणे यांनी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाच्या अंमलबजावणी संदर्भात शिक्षकांसाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिका तयार केल्या आहेत. त्यांचा संदर्भ अध्यापनाचे नियोजन करताना अवश्य घ्यावा.

प्रा. शि. अः्यासक्रम २०१२ – भाषेतर विषय : भाग – १ : इयत्ता १ ली ते ५ वी : कलाशिक्षण : (२८४)